

** प्रकरण तटावे **

॥ उपसंहार ॥

::: प्रकरण सहावे :::

*** उपसंहार ***

आज मराठी कीवतेचे वर्गीकरण तिच्या प्रेरणा आणि प्रवृत्ती लक्षात घेऊन केले जाते. तसेच ते कालानुरोधानेहो केले जाते. कातसापेक्षा वर्गीकरण करताना ‘अर्वांचीन कीवता’ व ‘आधुनिक कीवता’ यांच्यातील केंद्रीक फार कवीचत लक्षात घेतली जाते. ब-याच केला अर्वांचीन कीवतेलाच आधुनिक कीवता म्हटले जाते. आधुनिकता ही मूल्यसापेक्षा संकल्पना आहे. व्यक्तिसापेक्षा वित्तनशीलता ही तिघी विषेषज्ञः आहे. त्यामुळे तिच्यात संघर्षानुकूलता अवतरते. हा संघर्ष पीरीस्थीती, समाज आणि जीवनमूल्य विरोधी असतो. अंध कवी राम गोसावी यांची कीवता या अर्थाने आधुनिक भावकीवता ठरते.

ह्यांची ही कीवता मराठी कीवतेतील एक केंद्रीय मळवाट आहे. अर्वांचीन मराठी कीवतेने आशयातील विविधते बरोबरच रचनेतही नवता आणली. या नवतेचे नाते आशयाच्या वास्तवतेशी जाऊ भिजते. आधुनिक समाजीवनातील वास्तवाची विदारक्ता संवेदनशील माला अस्वस्थ करू लागते. अशा अस्वस्थ म्होवृत्तीचे उच्कट प्रीतीबँब प्रथम कीवतेत अवतरते. मा ते इतर वाडःमधीन प्रवृत्तीतून प्रवाढीत होत असते.

कीवच्या भाववृत्तीचा उद्देशक म्हणजे त्याची भावकीवता असते. कवी राम गोसावी यांचा वाडःमधीन रुपेंड कवीया आहे. त्यांनी विषुल काव्यवाचनही केलेले आहे. पूर्वकालीन व समकालीन मराठी कीवतेच्या सहवासात वाढलेले त्यांचे कवी म्हणून काव्य पसवराम होऊ पहात असतानाच नियतीने त्या कोगल म्हावर कठोर प्रहार केला. अंधत्वाने प्रकाश कायम्या गिळून टाकल्याने निर्माण झालेली खेदना काव्यसम धोते. ती सखी बनून जीवनाचा आधार होते. त्या आधारावर कवीने केलेली काव्यात्म वाटवाल म्हणजे ‘डोळे’ आणि ‘अंधारबन’ हे दोन काव्यसंग्रह, त्यांतरची त्यांची विषुल काव्यीनीस्ती, त्यांचा जीवनीविषयक दृष्टीकोन स्पष्ट करते. अंध अपैंग कवीया जीवनीविषयक दृष्टीकोन अंधत्वसापेक्षा असला तरोही त्यामागेही

अनुभवीवश्व दडलेले दिसते. त्यांचा काच्य आणि कवीविषयक दृष्टिकोनही उच्च कलावंताच्या कोटीतील आहे. सुबद्रःखाचा उत्कट आवडकार म्हणे कीवता अशी त्यांची धारण घोर्यच ठरते.

‘डोळे’ या काच्यसंग्रहातील त्यांची कीवता आभ्यासल्यानंतर तो शोकात्म भावगीत आहे. हे प्रथमदर्शनी मात भावते. कवीच्या जीवनातील प्रकाशमय काळ आणि अंधत्वानंतरचा अंधःकाळ याचे भावीवश्व आहे. या भावीवश्वाला अंधिक तर अंधत्वानंतरच्या भाववृत्तीचे आवरण लाभलेले आहे. अंधत्व हे माणसाला कायम्बे अंधःकारात लोटून देते. त्यामुळे जीवनाच्या सर्व अशा आकांक्षा लोप पावतात, भावभावना धिजून जातात. आणि म्हा दुःख दुःख हे त्याच्या जीवनाचे सूत्र बनते. अशा प्रसंगी अंध माणसाला दुस-याच्याच डोळयाने जीवन अनुभवावे लागते. अशा या जगण्याम्यद्ये त्याने पाहिलेले निळे, फिरवेआर जग त्याला दुस-याच्या डोळयाने पहावे लागते. हे निळे पक्षी हरवल्याचे दुःख ‘डोळे’ या कीवतासंग्रहात प्रथमदर्शनी दिसून घेते. अशाकेंदी येणारे नैराश्य त्यातून येणारा आत्महत्येचा विचार आणि जगाचे क्षासाठी यातून होणारे आत्मभान या भाववृत्तीवर ‘डोळे’ मधील सर्व कीवता उभ्या आहेत. त्यात जशा कास्यगम्भी भावकीवता आहेत तज्जाच प्रेम, निर्सर्ग, समाज, राजकारण इ. भाववृत्तीचे पदर घेऊ डोकावतात. मात्र या सर्वांनी लपेटून राहते तो अंधत्वातून निर्मण होणारी पेदना.

कवीचे हे भावीवश्व अनन्य साधारण आहे. ते रुद कोणत्याही साच्यात न बसणारे असल्यामुळे कवीने ब-याच केला मुळतंदाचा वापर केला. अन्यही भावसदृश्य ताल आणि लयीनी ट्यक्त केलेल्या भाववृत्ती भावगीतांच्या आकृतीबंधात सामावून जातात. त्यात कधी जोवींची, अंभांची, तर कधी लयबद्ध छंदाची बैठक लाभली आहे. अशा विविक्षा आकृतबंधाना सौंदर्य प्राप्त करत दिले. ते या संग्रहातील कीवतांमधूम डोकावणा-या सुंदर सुंदर प्रतिमा-सृष्टीने दृश्य प्रतिमांच्या साहयाने कवी स्पर्श, नाद आणि गंधाच्या प्रतिमांचा वापर करत साधया, तरल शब्दमाधुर्याने आपल्या कीवतैचे सौंदर्य वाढवताना दिसतो.

‘अंधारबन’ म्हील कवीचे भावीवशव पांडित्यावर घटक्न लक्षात येते की, ‘डोळे’ म्हील कवीचे भावीवशव केण्ठे होते. डोळे नसल्याने होणारे दुःखव ‘डोळे’ या संग्रहातील कीवतांचा केंद्रीष्ठृ होता. त्यामुळे होणारी म्हाची कांडिती कवीला स्वतःतील मर्यादांची जाणीवच अंधिकृ करत देत होती. आपल्या या आणीतक्तेचे सूर आळीवण्यात तो दंग झाला होता. त्यासाठी तो आपल्या आधाराची वाट पहात आहे. असे जाणवत होते. पत्नी झाँण परमेश्वर हा आफला_ आधार होईल असे तो मानत होता. त्याचेतांतःक्षमा शोधीत असलेला आधार कवीला फिळेल किंवा क्षे असा प्रश्न रीतिक म्हात “डोळे” गधील कीवतांनी निमोण केला होता. अंधारबनातून कवीच्या भाववृत्तीचा आस्वाद घेतल्यावर कवीला हवा असलेला आधार फिळाला आहे. असेव म्हणावे लागते. आलेल्या अंधत्वाच्या अंधारातूनच प्रकाशाकडे जाण्याची वाट कवीला दिसली आहे. जीवनाला व्यापून रांडिलेल्या या अंधारातही बुद्धाच्या अस्थीप्रमाणे जतन करण्यातारेके काढीतरी आपल्याजक्क आहे. ही कवीम्हाला झालेली जाणीवया अंधारबनाने स्पष्ट केली आहे.

कवीची प्रकाशाकडे नेणारी ही शक्ती म्हणेच त्याला लाभलेले श्रीतभेदे पंख होत. त्या पंखावर स्वार होजत जन्मलेली ही कीवतासमी वाट आहे. त्या वाटेवरील म्हणे कीवतेवरील कवीची भक्ती हीच त्यांची शक्ती बनली आहे. ही शक्ती घेतवणारी पत्नीची प्रोती ही त्याला तीतकीच महत्त्वाची वाटत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली आहे.

राम गोसाची हे जीवनाच्या वाटचालीच्या अर्द्यावर अंधत्व प्राप्त झालेले एक व्यक्तिमत्त्व आहे. डोळस जीवनातील अनुभवाची शिदोरी दृष्टीतील सुष्टी झाँण अंधत्वातील कारण्यमय अनुभूती यांचा सुंदर फिलाफ त्यांच्या ‘डोळे’ झाँण ‘अंधारबन’ या काव्यसंग्रहात शब्दबृद्ध झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या स्वतंत्र अनुभूतीचा एक आगळावेगाला काव्यानुभव रीतकाना त्यांच्या कीवतातून अनुभवास येतो. अंधारातील काठी झालेली कीवता कवीला अशी कवी म्हणून कितो होजत गेली आहे. तसेव यामागे

असलेली नियतीची ईश्वरसम प्रती ही कवीच्या वित्तनाचा विषय झालेला आहे. नियतीविषयीची ही अंधकवीची जाणीवही डोळस माणसाच्या जाणीवेपेहा भावार्थ ठरती आहे.

जीवनातील उत्कृष्ट भावभावना व विधारतरंग यांचा सौदर्यांतरमुक्त प्रकटीकरण करणारी कीवता हे ख-या आधुनिक मराठी कीवतेचे वैशिष्ट्य मानले जाते आणि त्यादृष्टीने विधार केला तर ख-या, सच्या कीवतेचे सर्व निकष 'राम गोसावी' यांच्या कीवतेला लाजन पाहिले असता ती कीवता नव्या मराठी कीवतेच्या प्रवाहाला समृद्धी करणारी कीवता आहे. जीवनात एवढे अंधारपर्व आले तरी त्यांनी कीवतेची साथ सोडली नाही. दुःख हेच त्यांच्या कीवतेचा स्थायीभाव आहे. या दारणा अनुभवामध्ये त्यांचे कोसळते मार्गदर्शक सावरण्यात्ताठी कवीला आपल्या प्रियजनांची मदत लाभली, त्याहूनही अधिक जीवाभावाची साथसंगत लाभली ती त्यांच्या कीवतेची. या जीवत्तेने कवींचा हात हाती घेतला नसता तर कवीची ही एकाकी अंधारयात्रा क्षीण निभावली असती यांची मला कल्पनाही करवत नाही.

अशा कीवतेचे स्वागत म्हःपूर्वक करताना रीसिकांनी म्होम जपले पाहिजे. एक जाणीव जागती ठेवली पाहिजे. जीवणी दुःख, अनुभव स्वतःच्या ठायी मुरव्वन सम्बोधणे उभ्या राहिलेल्या कीवतेला आहे. सच्या ताम्योला आहे. म्हणूनच कोणताही काव्यबाह्य हेतु किंवा भावीविश्व सहानुभूतीने रीसिक्ता डागाळू नये. त्याच्या दृष्टीवर कोणतेही धूसर पटल जमू नये अशी दक्षताही या कीवतेचा आस्वाद घेणा-या सहृदय रीसिकांनी आवश्य ठेवावयास हवी. हे सर्व प्रकारींशत काव्यसंग्रह पहून आहेत तर रीसिक पुस्तक स्माने रीसिकांच्या पुढे आल्या तर या कीवतेचे काव्य मराठी कीवतेच्या दालनामध्ये उठून दिसेल. शिवाय 'डोळे' आणि 'अंधारबन' या दोन काव्यसंग्रहांनी मराठी काव्यसैद्धान्त एक मोलाची भर घातली आहे असे म्हंटले तर वावणे ठरणार नाही.